

August 1, 2023

Department of Corporate Services BSE Limited, Mumbai 400001 The Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Mumbai 400051

Through: BSE Listing Centre

Through: NEAPS

Scrip code: 533273

Scrip Symbol: OBEROIRLTY

Debt - 973653, 973654, 973655

Sub: Newspaper advertisement w.r.t to financial results for Q1FY24

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the newspaper advertisement w.r.t the financial results for the quarter ended June 30, 2023.

The advertisements were published in Financial Express (all edition) and Loksatta (Mumbai).

Request you to kindly take note of the above and oblige.

Thanking you.

For Oberoi Realty Limited

Bhaskar Kshirsagar Company Secretary

Encl: As above.

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

1) JJM -WSS to Ranni-Angadi & Kottanad: Construction of 9M dia: Intake well cum pump House Fransformer Building, 400mm DI K9 RWPM, Supply, commissioning of transformer and Pumpsets ncluding road restoration. Malayalappuzha and Vadasserikkara - Construction of 6LL OHSR. 7LL GLSR, pump house at Pezhumpara, Supply and Laying of Pumping Main, Supply and Erection of Pumpsets and road restoration. EMD: Rs. 500000,500000 Tender fee: Rs. 19518,19518 Last Date for submitting Tender: 21-08-2023 02:00:pm Phone : 04692600162 Website: www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in

CreditAccess®

CREDITACCESS GRAMEEN LIMITED

No. 49, 46th Cross, 8th Block, Jayanagar, Bengaluru - 560070

Tel: +91 80 22637300 | Fax: +91 80 26643433

Email: cs@cagrameen.in: Website: www.creditaccessgrameen.in.

CIN: L51216KA1991PLC053425

NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of

the members of CreditAccess Grameen Limited (the "Company") will

be held on Friday, August 25, 2023 at 3:00 p.m. IST through Video

Conferencing / Other Audio-Visual Means ("VC") to transact the

businesses as set out in the Notice calling AGM. In compliance with

General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 02/2021, 2/2022

and 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and

Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 issued by the

Securities and Exchange Board of India (herein after collectively

referred to as 'Circulars'), Companies are allowed to hold AGMs

through VC, without the physical presence of members at a common

venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to

transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated July

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the

32nd AGM and Annual Report for 2022-23 have been sent to all the

members whose email IDs are registered with the

Company/Depository Participants/Registrar & Share Transfer Agent

These documents are also available on the website of the Company at

www.creditaccessgrameen.in, Stock Exchange websites

www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin

Technologies Limited ('KFintech'), the Company's Registrar & Share

Transfer Agents (RTA) at https://evoting.kfintech.com/. The dispatch

of Notice of the AGM through emails has been completed on July 31

Members holding shares in physical mode or dematerialized form, as

on the cut-off date (August 18, 2023), may cast their votes

electronically on the business as set forth in the Notice of the AGM

through the electronic voting system of RTA (remoting e-voting')

i) The businesses as set forth in the Notice of the AGM may be

transacted through remote e-voting or e-voting system at the

The remote e-voting shall commence on Tuesday, August 22,

The remote e-voting shall end on Thursday, August 24, 2023 (5:00

voting or by e-voting system at the AGM shall be August 18, 2023;

Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on

member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares

as on the cut-off date i.e. August 18, 2023, may obtain the login ID

and password by sending a request at

einward.ris@kfintech.com. However, if a member is already

registered with RTA for e-voting then the existing user ID and

Members may note that: a) once the votes on a resolution is cast

by a member, the member shall not be allowed to change it

subsequently; b) The facility for e-voting will also be made

available during the AGM, and those members present in the

AGM through VC facility, who have not cast their vote on the

resolutions through remote e-voting and are otherwise not barred

from doing so, shall be eligible to vote through the e-voting

system at the AGM. c) The members who have cast their votes by

remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but

shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons

whose name is recorded in the register of members or in the

register of beneficial owners maintained by the depositories as on

the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-

dematerialized mode and for members who have not registered

their email addresses is provided in the Notice of the AGM. The

details will also be made available on the website of the Company

Shareholders who have not registered their email address and in

consequence the Annual Report, Notice of e-AGM could not be

serviced, may temporarily get their email address and mobile

number registered with the Company's RTA, by following the

instructions provided at https://ris.kfintech.com,

email_registration/. In case of any queries, shareholder may write

Shareholders may also visit the website of the company

www.creditaccessgrameen.in or the website of the RTA

https://evoting.kfintech.com/ for downloading the Annual Report

einward.ris@kfintech.com, Or contact Mr. Mr. Balamurli Sridhar.

einward.ris@kfintech.com along with a scanned copy of the

signed request letter providing the email address, mobile number,

self-attested PAN copy and Client Master copy for sending the

Annual report, Notice of 32nd AGM and the remote e-voting

Place: Bengaluru Company Secretary & Chief Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

for CreditAccess Grameen Limited

M. J. Mahadev Prakash

xi) In case of any queries, shareholder may write to

xii) Alternatively members may send an e-mail request at the email id

Manager of KFintech at toll free no. 1800 345 4001.

viii) The manner of voting remotely for members holding shares in

password can be used for casting their vote;

voting or e-voting at the AGM.

www.creditaccessgrameen.in

to einward.ris@kfintech.com.

and Notice of the 32nd AGM.

instructions.

Date: July 31, 2023

iv) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-

vi) Any person, who acquires shares of the Company and becomes a

Members are hereby informed that:

2023 (9:00 a.m. IST);

August 24, 2023;

p.m. IST);

21, 2023.

Grameen



CENTRAL WAREHOUSING CORPORATION

Warehousing for Everyone



Dated: 25.07.2023

Central Warehousing Corporation (CWC) invites bids for "SUPPLYING OF OUTSOURCED MANPOWER" through Governmen

e-Marketplace (GeM) bid number GEM/2023/B/3736253. For more details and downloading tender document, kindly visit www.gem.gov.in. Last date for submitting the e-bid in proper format on GeM is 08.08.2023 up to 1500 hrs.

DEEPAK FERTILISERS AND PETROCHEMICALS **CORPORATION LIMITED**

Registered & Corporate Office:

Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036. Tel No.: +91 20 6645 8000, CIN: L24121MH1979PLC021360

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Board of Directors of the Company at their meeting held on 17th May, 2023 have recommended a dividend at the rate of Rs. 10/- per equity share (100%) of face value of Rs.10 each on equity shares of the Company for the financial year ended 31st March, 2023. The aforesaid dividend is subject to the approval of the Shareholders at the ensuing Annual General Meeting. The details with respect to the date of Annual General Meeting, record dates and

Shareholders may note that in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, with effect from 1st April, 2020, dividend declared and paid by the Company shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source u/s 194, 195 and 196D of Income Tax Act, 1961 depending upon the status and category of the Shareholders at the time of making the payment of the said Dividend.

categories of shareholders and documentation required, is available on the Company's website at https://www.dfpcl.com/forms

of the Company has also sent an email to the shareholders whose email addresses are registered with the Company/ RTA or Depositories on 21st July, 2023 requesting them to send the relevant documents.

Kindly note that the aforementioned document should be uploaded with KFin Technologies Limited, the Registrar and Transfer Agent ("KFin") at https://ris.kfintech.com/form15 or emailed to einward.ris@kfintech.com on or before 15th August, 2023 in order to enable the Company to determine appropriate TDS / withholding tax rate. No communication on the tax determination/deduction shall be entertained post 15th August, 2023.

The aforesaid information is also available on the Company's website at www.dfpcl.com and also on the websites of the National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively.

address are requested to update the same immediately by writing to Registrars and Transfer Agents or by clicking on the link https://ris.kfintech.com/clientservices/isc/ or by sending an email to einward.ris@kfintech.com or investorgrievance@dfpcl.com

For Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited

Place: Pune Gaurav Munoli Date: 31st July, 2023

LUMAX

Lumax Auto Technologies Limited

Registered Office.: 2" Floor, Harbans Bhawan-II, Commercial Complex, Nangal Raya, New Delhi - 110046 Tel No.: 011-49857832 E-Mail: shares@lumaxmail.com Website: www.lumaxworld.in/lumaxautotech

NOTICE OF 42 ANNUAL GENERAL MEETING OF **LUMAX AUTO TECHNOLOGIES LIMITED & E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that 42nd (Forty Second) Annual General Meeting ("AGM") of the members of Lumax Auto Technologies Limited ("the Company") will be held on Tuesday, August 22, 2023 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business(es), as set out in the Notice of AGM, without physical presence of the Members at a common

The Company has sent the Notice of 42" AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 only through electronic mode on Monday, July 31, 2023 to Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants ("DP") / Registrar and Share Transfer

Members may note that the aforesaid Notice and Annual Report for the Financial Year 2022-23 are also available at the website of the Company i.e. https://www.lumaxworld.in/lumaxautotech, on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of National Securities

Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meeting (SS-2) issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide facility to its members, to cast their vote on all the Resolutions set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ("remote e-Voting"), provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The detailed procedure/instructions in this respect

The members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the Cut-off date i.e., Wednesday, August 16, 2023, may cast their vote electronically. The e-voting period shall commence on Saturday, August 19, 2023 (09.00 A.M. IST) and ends on Monday, August 21, 2023 (05.00 P.M. IST). The e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 05:00 P.M. (IST) on Monday, August 21, 2023. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the AGM Notice for information purposes only. Once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the total paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date. Members who have already cast their votes through remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Members attending the AGM who have not cast their votes through remote e-Voting shall be able to exercise their voting rights during the AGM.

Any person, who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares on the Cut-off date i.e. Wednesday, August 16, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password to cast your vote.

The Company has appointed Mr. Maneesh Gupta, Practicing Company Secretary (FCS Membership No.: 4982) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

the AGM, may register themselves as a speaker by sending a request from their registered email address to shares@lumaxmail.com mentioning their name, DP ID and Client ID/ folio number, PAN and mobile number at least 7 days prior to the date of AGM i.e. by Tuesday, August 15, 2023 by 5:00 P.M. (IST). Only those Members, who have registered themselves as a speaker, will be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers at the AGM.

of technology or in case of any queries or issues or grievances pertaining to e-voting, may please refer to Help/FAQ section/available at www.evoting.nsdl.com or call on Telephone no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in. Alternatively, Members may also write to the Company Secretary of the Company at the email ID: shares@lumaxmail.com.

Place: Gurugram

For Lumax Auto Technologies Limited

Pankaj Mahendru

PEE CEE COSMA SOPE LTD.

CIN: L24241UP1986PLC008344 Regd. Office: Padamplaza, Hall No. H1-H2, First Floor, Plot No.5,

Sec.-16B, Awas Vikas Sikandra Yojna, Agra - 07 (U.P.) Tel.: 0562-2527330/31/32 Fax: 0562-2527329, E-mail: info@peeceecosma.com PUBLIC NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 8th August, 2023 at the Registered Office to inter alia approve and take on record the Un Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023, alongwith Limited Review Report thereon and to fix the date of Annual General Meeting and Book Closure Dates for the purpose of payment of Dividend, subject to approval by members in the A.G.M. The Notice is also available on the Stock Exchanges website www.bseindia.com and company's website www.peeceecosma.com. For & on behalf of the Board

PEE CEE COSMA SOPE LIMITED MAYANK JAIN (Executive Chairman) DIN:00112947

SOUTH INDIAN Bank

Place: Agra

Date: 31.07.2023

The South Indian Bank Ltd.

Regd. Office: SIB House, T.B. Road Mission Quarters, Thrissur-680001. Tel: 0487 242002 Website:www.southindianbank.com

95[™] ANNUAL GENERAL MEETING OF THE SOUTH INDIAN BANK LIMITED

Security holders of the Bank may note that 95"Annual General Meeting of The South Indian Bank Limited will be held on, Thursday, 24th August 2023 at 11 a.m. (IST) via Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with Companies Act, 2013 read with General Circulars 10/2022 dated 28th December 2022, 2/2022 dated 05 May, 2022, 20/2020 dated 05" May, 2020, issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars' and SEBI Master Circular dated on July 11, 2023 under the Head 'Relaxation from compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in continuation to SEBI circular dated 5th January, 2023 (SEB Circulars)and all other applicable laws and circulars issued by MCA Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting. The registered office of the Bank shall be deemed to be the venue for the AGM.

- In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2022-23 will be sent to all the security holders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s). Security holders holding shares and debentures in dematerialized mode and had not registered their email addresses and mobile numbers are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants Shareholders holding shares in physical mode and had not registered their email addresses and mobile numbers are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Bank's Registrar and Share Transfer Agent M/s BTS Consultancy Services Pvt. Ltd. M.S. Complex, 1" Floor, No.8, Sastri Nagar, Near 200 feet road/RTO Kolathur, Kolathur, Chennai- 600 099 Phone: 044-47725830, Fax No. 044-25565131, Email: helpdesk@btsindia.co.in. This would also enable those shareholders to attend the AGM/cast their votes for the items to be transacted in the Annual General Meeting of the Bank. The notice of the 95th AGM and Annual Report for the Financial year
- 2022-23 will also be made available on the Bank's website, at https://www.southindianbank.com under 'Investors' Desk' section, the same can also be accessed from the following web link viz.: https://www.southindianbank.com/content/annual-report financial-year-2022-to-2023/3978 further the websites of the stock exchanges viz., BSE Limited at https://www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Ltd., at https://www.nseindia.com and on the NSDL's website, at www.evoting.nsdl.com Shareholders will have an opportunity to attend the AGM through
- electronic mode only and cast their vote remotely or through the e-voting system during the meeting on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or through e-voting facility at the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Bank. Shareholders are requested to visit https://www.southindianbank.com to obtain such
- . The Board of Directors has recommended a dividend of 30% ie Rs.0.30 per Equity share of face value of Re.1 per share for the Financial year ended March 31, 2023 which will be subjected to the approval of shareholders at AGM.
- The dividend once approved by the shareholders will be paid on or before 22nd September 2023, through various online transfer modes or through issue of Dividend warrants
- In accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 a amended by Finance Act, 2020, with effect from April 1, 2020 dividend declared and paid by the Bank is taxable in the hands of the shareholders and Bank is required to deduct tax at source('TDS') or dividend paid to the shareholders at the applicable rates. The details information in this regard are attached as Annexure to the notice of the 95th Annual General Meeting of the Bank.
- The Bank has informed the security holders about the details of TDS deduction on dividend/interest through newspaper advertisements on 24th July 2023 and registered email addresses of security holders on 26th July 2023.
- Security holders may please note that, in terms of the aforementioned circulars, the Bank will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the shareholders and/or debenture holders, unless the same is specifically
- . The 95" AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws to their registered email address in due

For The South Indian Bank Limited Sd/-

(JIMMY MATHEW) Place: Thrissur Date: 31, July 2023 COMPANY SECRETARY

INDIFI CAPITAL PRIVATE LIMITED

NOTICE

(Formerly known as Riviera Investors Private Limited)

CIN: U65923HR1980PTC069400

Regd. Office: C-902, Park View Spa, Near DPS Primary Wing, Sector-47, Gurgaon, Haryana-122001, India It is notified that - "Our Company was originally incorporated under the provision of the

Companies Act, 1956 pursuant to the Certificate of Incorporation issued by the Registrar of Companies with the name "Riviera Investors Private Limited" and registered with Reserve Bank of India ("RBI") as non-deposit taking non-banking financial Company ("NBFC" or "Company"). Now, the name of our Company has been changed to "Indifi Capital Private **Limited**" and consequently a fresh Certificate of Incorporation has been issued by the Registrar of Companies, on June 12, 2023 and new certificate of registration issued by Reserve Bank of India on 19th July, 2023.

> (Formerly known as Riviera Investors Private Limited) Keshav Lahoti

For Indifi Capital Private Limited

Date: 01.08.2023 Place: Gurugram **Company Secretary**

DEN NETWORKS LIMITED

Registered Office: Unit No. 116, First Floor, CWing Bldg, No. 2 Kailas Industrial Complex, L.B.S Marg Park Site Vikhroli (W). Mumbai - 400079, Maharashtra, India

Website: www.dennetworks.com CIN: L92490MH2007PLC344765

E-mail Id: investorrelations@denonline.in, Phone No.: +91-22 25170178

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY SIXTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Sixteenth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company scheduled to be held in compliance with all the applicable circulars issue by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, August 22, 2023 at 04:00 P.M. (IST), and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, have been sent on July 31, 2023, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.dennetworks.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Registrar & Transfer Agent of the Company: KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of this Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investorrelations@denonline.in.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned hereinbelow ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares on the Cut-off Date (mentioned hereinbelow)/Members who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same has also been provided in the Notice of the AGM. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting 9:00 A.M. (IST) on Friday, August 18, 2023 End of remote e-voting 5:00 P.M. (IST) on Monday, August 21, 2023 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, i.e. Tuesday, 15 August, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

Manner of registering /updating e-mail addresses:

electronically ("Insta Poll") at the AGM.

- Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail address with the Company are requested to register/update their e-mail address with KFinTech by submitting Form ISR-1 (available on the website of the Company: www.dennetworks.com) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District. Nanakramguda, Hyderabad - 500 032.
 - Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address with their Depository Participant are requested to register/update their e-mail address with Depository Participant(s) with whom they maintain their demat

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections/E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries/

grievances, if any: Shri Raj Kumar Kale, Asst. Vice President

KFin Technologies Limited

Selenium Tower B, Plot 31-32,

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Toll-free No: 1800-309-4001 (from 9:00 A.M. (IST) to 6:00 P.M. (IST) on all working days) E-mail: einward.ris@kfintech.com

Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through JioMeet, at https://t.jio/dennetworksagm.The Information about login credentials to be used and steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of the AGM. Members who have cast their votes(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not entitled to cast their vote(s) again at the AGM.

> By order of the Board of Directors For DEN Networks Limited

Company Secretary & Compliance Officer

Date : July 31, 2023 Place: New Delhi

Hema Kumari

OBEROI

OBEROI REALTY LIMITED

Unaudited

35,125

15,961

12.072

Audited

(Refer note 2)

57,393

20.667

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai - 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoirealty.com, Website: www.oberoirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs. in Lakh, except per share data)

SI.	Particulars	Quarter ended			Year ended
No.		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
		Unaudited	Audited (Refer note 2)	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	90,997	96,143	91,311	4,19,258
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	42,449	33,059	47,149	2,00,347
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	42,449	33,059	47,149	2,00,347
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)	32,164	48,029	40,308	1,90,454
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	32,136	48,016	40,348	1,90,393
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)				9,01,416
8	Securities Premium Account	30			2,83,236
9	Net worth	12,38,604	12,21,012	10,81,940	12,21,012
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,71,529	3,94,409	2,82,354	3,94,409
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each) 1. Basic 2. Diluted	8.85 8.85	13.21 13.21	11.09 11.09	52.38 52.38
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710
13	Debentures redemption reserve	1 2	-		1/2/
14	Debt equity ratio	0.30	0.32	0.26	0.32
15	Debt service coverage ratio	0.68	0.47	1.75	1.41
16	Interest service coverage ratio	5.55	3.89	8.13	7.39

Not annualised, except year end Basic and Diluted EPS

1. The above is an extract of the detailed format of unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

2. The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures up to the third

guarter of the respective financial year.

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their

4. The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The standalone financial results are summarised below: (Rs. in Lakh) **Particulars** Quarter ended Year ended 30/06/2023 31/03/2023 30/06/2022 31/03/2023

> 15,878 19,670 70,335 For and on behalf of the Board Vikas Oberoi

Unaudited

40,365

25.813

Audited

1,62,968

89,114

financialexpress.com Date : July 31, 2023

financialexp.epap.in

Superintending Enginee **PH Circle** KWA-JB-GL-6-894-2023-24 Pathanamthitta

Email: investorgrievance@dfpcl.com, Website: www.dfpcl.com

other related details will be informed separately.

The information regarding the applicability of TDS rate for various

Further, KFin Technologies Limited, the Registrar and Transfer Agent

Further, the shareholders who have not updated their email

Company Secretary

DK JAIN CIN NO: L31909DL1981PLC349793

Agent ("RTA") i.e., Bigshare Services Private Limited/the Company.

have been provided in notes to the Notice of AGM.

Members, who would like to express their views or ask questions during

Members who need assistance before or during the AGM with use

Company Secretary & Compliance Officer

Mumbai, July 31, 2023

Profit before tax

Profit after tax

Total revenue (including other income)

Chairman & Managing Director

सेन्सेक्स : **६६,५२७.६७ ▲** ३६७.४७ (०.५६%) । निफ्टी : **१९,७५३.८० ▲** १०७.७५ (०.५५%) । डॉलर/₹ : ८२.२३ **▲** ५ पैसे । तेल / **\$ ८५.२० ▲** ०.२५ % खचीचेच पारडे जड!

वित्तीय तूट पहिल्या तिमाहीतच २५.३ टक्के लक्ष्यापर्यंत

पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारची वित्तीय तूट अर्थात महसुली जमा आणि खर्चातील तफावतीने एप्रिल ते जून अशा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत. वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टांपैकी २५.३ टक्क्यांची पातळी गाठली असल्याचे सोमवारी अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

देशाच्या लेखा महानियंत्रकांकड्न प्रसिद्ध केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, केंद्राच्या खर्च आणि महसूल यांच्यातील तफावत अर्थात वित्तीय तूट ही जूनअखेरीस ४,५१,३७० कोटी रुपये होती. २०२३-२४ या संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्पातून निर्धारित करण्यात आलेल्या १७.८ लाख कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीच्या लक्ष्याच्या तुलनेत हे प्रमाण २५.३ टक्के इतके भरते. मागील २०२२-२३ या आर्थिक वर्षात तुटीचे प्रमाण जूनअखेरीस अर्थसंकल्पीय अंदाजाच्या २१.२ टक्के पातळीवर

केंद्रीय अर्थसंकल्पात, सरकारने इतके होते, तर त्या आधीच्या वर्षात



यापुढे उसनवारीवर भर?

एकंदर पहिल्या तिमाहीत खर्च जरी निर्धारित उद्दिष्टांनुरूप असला, तरी सरकारकडे करापोटी जमा महसुलाची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी आहे. परिणामी, दोहोंतील तफावत म्हणजेच वित्तीय तूट ही पहिल्या तिमाहीतच वार्षिक अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या २५ टक्क्यांहून अधिक फुगली आहे. आगामी काळात ही तफावत आणखी वाढू नये यासाठी सरकारचा एकूण कर्जावरील भर वाढत जाण्याचाच हा संकेत आहे.

चालू २०२३-२४ आर्थिक वर्षात ते ६.७१ टक्के पातळीवर होते. वित्तीय तुट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.९ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट राखले आहे. २०२२-२३ या सरलेल्या वर्षामध्ये जीडीपीच्या तुलनेत तुटीचे प्रमाण ६.४ टक्के

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांसाठी केंद्र सरकारच्या खर्चाच्या आकडेवारीचे विवरणही लेखा महानियंत्रकांनी दिले त्यानुसार, निव्वळ कर महसूल ४,३३,६२० कोटी रुपये होते, जे

अर्थसंकल्पीय अंदाजाच्या १८.६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी म्हणजे जून २०२२ अखेर निव्वळ कर महसूल संकलन है। अर्थसंकल्पीय अंदाजाच्या २६.१ टक्के पातळीवर होते. दुसरीकडे, केंद्र सरकारचा एकूण खर्च पहिल्या तिमाही अखेर १०.५ लाख कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या २३.२ टक्के इतका वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत ते अर्थसंकल्पीय अंदाजाच्या २४ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचले होते.

खर्च झाले आहेत.

तिमाहीत झालेल्या एकृण खर्चांपैकी ७.७२ लाख कोटी रुपये महसुली खात्यावर आणि २.७८ लाख कोटी रुपये भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत. महसुली खर्चांपैकी केवळ केंद्राने केलेल्या उसनवारीवरील व्याज फेडण्यासाठी २,४३,७०५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर केंद्राच्या विविध योजनांवरील अनुदानापोटी ८७,०३५ कोटी रुपये

OBEROI

OBEROI REALTY LIMITED

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai – 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoirealty.com, Website: www.oberoirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334

SI.	Particulars	Quarter ended			Year ended
No.			31/03/2023	30/06/2022	31/03/2023
		Unaudited	Audited (Refer note 2)	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	90,997	96,143	91,311	4,19,258
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	42,449	33,059	47,149	2,00,347
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	42,449	33,059	47,149	2,00,347
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)	32,164	48,029	40,308	1,90,454
.5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	32,136	48,016	40,348	1,90,393
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)				9,01,416
8	Securities Premium Account	0			2,83,236
9	Net worth	12,38,604	12,21,012	10,81,940	12,21,012
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,71,529	3,94,409	2,82,354	3,94,409
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each) 1. Basic 2. Diluted	8.85 8.85	13.21 13.21	11.09 11.09	52.38 52.38
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710
13	Debentures redemption reserve	. 10			- 8
14	Debt equity ratio	0.30	0.32	0.26	0.32
15	Debt service coverage ratio	0.68	0.47	1.75	1.41
			10,000,000	500,000	1950

Not annualised, except year end Basic and Diluted EPS

16 Interest service coverage ratio

Mumbai, July 31, 2023

REALTY

 The above is an extract of the detailed format of unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

5.55

3.89

8.13

7.39

. The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures up to the third For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their

 The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The standalone financial results are summarised below:

(Rs. in Lakh) Particulars Overster ended

Particulars	Quarter ended			Year ended
	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
	Unaudited	Audited (Refer note 2)	Unaudited	Audited
Total revenue (including other income)	35,125	57,393	40,365	1,62,968
Profit before tax	15,961	20,667	25,813	89,114
Profit after tax	12,072	15,878	19,670	70,335
	- to	For	and on behalf of	of the Board

Vikas Oberoi Chairman & Managing Director

पायाभूत क्षेत्राची वाढ जूनमध्ये ८.२ टक्क्यांवर सीमित

पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी, मात्र वार्षिक तुलनेत घसरणच

पीटीआय, नवी दिल्ली

अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या गेलेल्या आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ सरलेल्या जून महिन्यांत वार्षिक तुलनेत ८.२ टक्क्यांवर राहिली असून, हा वाढीचा पाच महिन्यांतील उच्चांक स्तर आहे.

'बीएसई'

बाजारमूल्याचा

ऐतिहासिक उच्चांक

मुंबई शेअर बाजार अर्थात

'बीएसई'वर सूचिबद्ध कंपन्यांचे

एकत्रित बाजार भांडवल सोमवारी ३०६.६६ लाख कोटी रुपयांच्या

सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले.

दोन दिवसांच्या घसरणीपासून

फारकत घेत, सोमवारच्या सत्रात

सेन्सेक्सने ३६७.४७ अंशांची

(०.५६ टक्के) भर घालून

६६,५२७.६७ पातळीवर बंद

नोंदवला. निर्देशांकाच्या या

फेरउसळीने गुंतवणूकदारांच्या

संपत्तीतही २,५०,२५४.५४ कोटी

रुपयांची वाढ झाली.

महिला सन्मान

अमृतमहोत्सवानिमित्त

बचतपत्रात ८,६३०

कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली: स्वातंत्र्याच्या

अर्थसंकल्पात खास महिला व मुलींसाठी जाहीर करण्यात आलेल्या

'महिला सन्मान बचत पत्र योजनें'तर्गत आतापर्यंत १४ लाख

८३ हजार खाती उघडण्यात आली

असून, त्यायोगे ८,६३९ कोटी रुपये गुंतवणूकरूपाने जमा केले गेले

आहेत, अशी माहिती सोमवारी

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

यांनी दिली. वार्षिक ७.५ टक्के व्याजदराची हमी असलेल्या या

दोन वर्षे मुदतीच्या योजनेत,

महिला-मुलींना किमान १,०००

रुपये आणि कमाल दोन लाख रुपये

मर्यादेपर्यंत गुंतवणूक करता येते.

लाभांशरूपाने ८,६६५

कोटी केंद्राकडे जमा

नवी दिल्ली: केंद्र सरकारला नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड

इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड

ईसीजीसी या सार्वजनिक

उपक्रमांकडून सोमवारी लाभांश

म्हणून ३,४६५ कोटी रुपये प्राप्त

झालें. चालू आर्थिक वर्षात

आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील

कंपन्यांकड्न लाभांश म्हण्न

केंद्राकडे यापूर्वीच जमा झालेले ५,२०० कोटी रुपये जमेस

धरल्यास, लाभांशांपोटी सरकारी

तिजोरीत आतापर्यंत ८,६६५ कोटी

ख्रुकेन्न्स झाले।अङ्क्तिta.com

आणि

(एनआयआयएफ)

सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार खनिज तेल, नैसर्गिक वायु आणि वीजनिर्मिती क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचे यात मुख्यत्वे योगदान राहिले. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जून २०२२ मध्ये मुख्य क्षेत्राची वाढ १३.१ टक्के होती. तर आधीच्या



म्हणजे मे महिन्यात प्रमुख क्षेत्रांचा विकास दर ५ टक्के होता. आधीच्या महिन्यांतील तुलनेने वाईट राहिलेल्या कामगिरीने आठ क्षेत्रांची उत्पादन वाढ एप्रिल-जून २०२३ या तिमाहीमध्ये मागील वर्षी याच तिमाहीतील १३.९ टक्क्यांवरून, यंदा ५.८ टक्क्यांवर घसरली आहे.

एलआयसी म्युच्युअल फंडात आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विलीनीकरण

फंड घराण्याला २२व्या स्थानावर बढती

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने, आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्ण केले असून, शनिवार, २९ जुलै २०२३ पासून आयडीबीआय म्युच्युअल फंडांच्या योजना सामावून घेण्यात आल्याचे सोमवारी सांगण्यात आले. या विलीनीकरणानंतर एलआयसी म्युच्युअल व्यवस्थापनाखालील मालमत्तेत लक्षणीय भर पडण्यासह, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील स्थानही २२ व्या पायरीपर्यंत उंचावणार आहे.

मुंबई : नामांकित फंड घराणे ३,६५० कोटी रुपये होती. त्यामुळे विलीनीकरणानंतर फंड घराण्याची फंडाच्या कोटींहून अधिक देशातील अग्रगण्य म्युच्युअल फंड घराणे म्हणून उदयास येण्याच्या

ध्येयाशी सुसंगत हे विलीनीकरणाचे पाऊल पडले आहे, असे एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी टी.एस. रामकृष्णन म्हणाले. ३० जून २०२३ अखेर एलआयसी म्युच्युअल फंडाची मालमत्ता (एयूएम) १८,४०० कोटी रुपये होती, तर आयडीबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता

> एकत्रित मालमत्ता २२ हजार आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या २० योजनांपैकी १० योजना एलआयसी म्युच्युअल फंडाच्या तत्सम योजनांमध्ये विलीन होऊन सुरू ठेवल्या जातील.



महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभाग

ई-निविदा सूचना

वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन यांना दोन वर्षांच्या कालावधीत खालीलप्रमाणे भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्यासाठी सक्षम, अनुभवी व नामांकित सेवा परवठादारांकडन ई-निविदा मागविण्यात येत आहे.

वर्गवारी	वर्गवारी मध्यम आकाराची वाहने/कार	
	(मारुती स्विफ्ट डिझायर, होण्डा ॲमेझ, ह्युंडाई औरा)	
आवश्यक	५२ वाहने (वाहनचालक, इंधन, तेल, देखभाल दुरुस्ती इत्यादींसह)	
वाहन संख्या	प्रत्यक्षात भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या गरजेनुसार व	
	त्या वेळेच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.	
वाहन प्रकार	वातानुकूलित (AC)	
कालावधी	दि. ०१.१०.२०२३ ते दि. ३०.०९.२०२५	
कामाची वेळ	किमान ११ तास (प्रति वाहन) प्रति दिन (प्रत्येक कार्यालयीन	
	कामकाजाच्या दिवशी वाहनांचा वापर तसेच आवश्यकता असल्यार	
	सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वाहने वापरण्यात येतील.	

सदर निविदा www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून दि. ०१.०८.२०२३ ते दि. २४.०८.२०२३ रोजी दु. ०२.०० वाजेपर्यंत डाऊनलोड करता येईल.

सदर ई-निविदा राज्य कर उपायुक्त (जनसंपर्क), पहिला मजला, ई-विंग, नवीन इमारत, वस्तू व सेवा कर भवन, माझगाव, मुंबई-१० यांच्या कार्यालयात **दि. २४.०८.२०२३** रोजी उघडण्यात येईल.

कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा अथवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार हे कार्यालय राखून ठेवीत आहे.

स्वाक्षांकित/-जनार्दन आटपाडकर राज्य कर उपायुक्त (जनसंपर्क), महाराष्ट्र राज्य, मुंबई. डीजीआयपीआर/२०२३-२४/२४८०

इ-इन्ट्हाइस

व्यवसाय करण्यास सुलभता

09 ऑगस्ट,२०२३

आजपासून ई-इन्व्हॉईसची निर्मिती करणे अनिवार्य आहे

सर्व माल किंवा सेवांचा बी२बी पुरवठा किंवा दोन्ही, किंवा निर्यातकरिता, मागील कोणत्याही आर्थिक वर्षात रु. ५ कोटीच्या वरील एकूणात वार्षिक उलाढाल असलेल्या करदात्यांकरिता*

> ई-इन्व्हॉईसेस इन्व्हॉईस रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारा निर्मिती केलेला एकमेव इन्व्हॉईस रेफरन्स नंबर धारण करतात.

ई-इन्व्हॉईसिंगपासून तुम्हास कशाप्रकारे लाभ मिळेल?





जीएसटी पोर्टलची ऑटो रिपोर्टिंग



ई-वे बिलाची स्वयं-निर्मिती





प्रतिलेखनात चुका कमी होतात



ई-इन्व्हॉईसचे अंखड प्रेषण



स्वयं-चलित लोकसंख्या जीएसटी परतावा



समेटकरिता खरीददारांसमवेत ऑटो-शेअरिंग



अधिक तपशीलाकरिता

कृपया दिनांकित २१.०३.२०२० मुख्य अधिसूचना क्र. १३/२०२०-सेंट्रल टॅक्स यासह वाचलेल्या दिनांकित १०.०५.२०२३ अधिसूचना क्र. १०/२०२३-सेंट्रल टॅक्स पाहा.



* करदात्यांचे काही निश्चित अधिसूचीत प्रवर्ग वगळता (तपशीलाकरिता कृपया स्कॅन करा)



Central Board of Indirect Taxes and Customs X achic_india



😂 www.cbic.gov.in 🤌 @cbic 🧿 @cbicindia

► a CBIC INDIA

cbc 15502/13/0009/2324